

प्रकरण ३ रे

तेलंबियांचे नहत्व , उत्पादन व उत्पादकता

- ३०१ प्रास्तातेक
- ३०२ तेलंबियांचे वर्गीकरण
- ३०३ तेलंबियांचे महत्व
- ३०४ भारतातील तेलंबियांचे लागवडी साळील केन्द्र, एकूण उत्पादन व दर हेक्टरी उत्पादकता
- ३०५ तेलंबिया उत्पादनातील असमतोल.
- ३०६ महाराष्ट्रातील तेलंबिया लागवडी साळील एकूण केन्द्र, एकूण उत्पादन, दर हेक्टरी उत्पादकता
- ३०७ भारतातील तेलंबियांची मागणी व पुरवठा
- ३०८ भारतात्ता करावी लागणारी साढ्य तेलाची आयात
- ३०९ तेलंबियांच्या प्रकारानुसार साढ्य तेलाची आयात
- ३०१० तेलंबियांचे उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजना
- ३०१०.१ सर्वसामान्य प्रयत्न
- ३०१०.२ तेलंबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकारने केलेले सास प्रयत्न

३०१ प्रास्ताविक :

माणसाच्या उपभोगात अन्नधान्या बरोबरच खाद्य तेलाचा वाटा महत्वपूर्ण आहे. एकदेच नाही तर पुष्कळशा उद्घोगधीशकरीता त्याचा वापर महत्वाचा असतो. या दृष्टीने तेल बियाचे उत्पादन वाढविणे आवश्यक ठरते. भारतातील दरडोई तेल उपभोग, विकसित देशाच्या तुलनेने फारच कमी आहे. "इंडीयन कौन्सिल बांफ मेडीकल रिसर्च" या संस्थेच्या शिफारशीप्रमाणे, सर्व-सामान्य व्यक्तीला प्रतिदिनी ३५ ग्रॅम प्रथिनांची गरज असते. परंतु भारतात प्रथिनांचा उपभोग फक्त ११ ते १४ ग्रॅम इतकाच आहे.^१ विकसित देशात हे प्रमाण ११० ते १४० ग्रॅम इतके आहे. किमान आवश्यक गरज या दृष्टीने आणि विकसित देशाशी तुलना करता प्रथिनांचा उपभोग फारच कमी आहे.^२ यातून लोकांच्या उपभोगात प्रथिनांची गुणात्मक व संख्यात्मक कमतरता निर्माण होते. सर्वसामान्यपणे प्रथिनांचा पुरवठा तेलबियाच्या उपभोगातून होत असतो. भारतात तेलबियाचे उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने झाच केळा साद्य तेल आयात करावे लागते. यामुळे परकिय क्लन कमी होते.

३०२ तेलबियाचे वर्गीकरण :

ज्या बिया पासून पोष्टीकरणा, प्रयिने, स्निग्धीश व शारीरीक वाढीसाठी लागणारी जीवन्सत्त्वे मिळतात त्या बियाला तेलबिया असे म्हणतात.

माणसांच्या दैनंदिन जीवनातील व उद्घोगधीशातील तेलबियाच्या वापरावरून खाद्य तेलबिया व अखाद्य तेलबिया असे प्रमुख दोन गटात वर्गीकरण केले जाते.

तेलबियाचे वर्गीकरण

साध तेलबिया	वसाध तेलबिया
भुईमूग	एरडी बिया
तीळ	निंबोळी
मोहरी	
करडी	
सुर्यफूल	
सोयाबिन	
बंबाडी	
लहान कररळा	
जवस / आळशी	
नारळ	

३०३ तेलबियाचे महत्व :

आपल्या आहारातील एकूण उष्माकाच्या २० ते २५ टक्के उष्माक स्थिर पदार्थापासून मिळावेत असे आहार शास्त्रज्ञाचे मत आहे. परंतु जगातील सर्व लोकांच्या आहारात हे प्रमाण कधीच झाढत नाही. इंडियन कौन्सिल बॉफ रिसर्च या संस्थेने निर्देशित केले आहे की, "भारतात किमान पोषणाच्या दृष्टीने स्थिर पदार्थाची ही गरज दरडोई २० किलो इतकी आहे. परंतु सध्या आपल्या देशात साधतेलाची दरडोई वार्षिक उपलब्धता फक्त ५०२ किलो इतकीच आहे, त्यामुळे तेलबियापासून मिळणा-या प्रथिनि व स्थिर पदार्थाच्या सततच्या अभावामुळे शरीराच्या जलधारण शक्तीत असमतोल निर्माण होतो. त्वचेचे पापुद्वे निघून त्वचेची झीज होते. चपापच्य छळ्येची कार्यक्षमता कमी होते

आणि पेशी व स्नायु याच्या कार्यात शिथिलता येते.^३

वरील बाबी लक्षात घेता, मानवी शरीराची होणारी हानी टळून निरोगी शारीरीक वाढीसाठी आणि उघोग धीमाच्या किंवासासाठी तेलबियांचे महत्व पुढील-प्रमाणे स्पष्ट करता येईल.^४

१) तेलबिया पौष्टिक व प्रथिनयुक्त आणि स्त्रिगांशयुक्त असल्याने त्याचा वापर व त्यापासून निधणा-या तेलाचा वापर मानवाच्या दैनंदिन खाहारात केला जातो.

२) साबण व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी तेलबियांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

३) कांही खाद्य तेलबियापासून काढलेल्या तेलाचा वापर पशुवैद्यकीय शास्त्रात रेचक म्हणून जखमीवर लावण्यास उपयोग होतो.

४) खाद्य तेलबियावर प्रक्रिया करून तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या चोत्याचा उपयोग जनावरांना पेंड (धुराक खाद्य) म्हणून उपयोग केला जातो.

५) पाव, बिस्कट, मिठाईचे पदार्थ, आईस्क्रीम तयार करण्यासाठी तेलबियांचा महत्वाचा वाटा आहे.

६) वनस्पती तेलउघोगातील तेलबियांचे महत्व ख्यापक आहे. "१९७९ मध्ये वनस्पती तेल उघोगाला नेहमीच्या खाद्य तेलापेक्षा सरकीचे तेल व इतर तेल वापरण्याच्या दृष्टीने उत्तेजन देण्यात आले. परिणामी, १९७९ मध्ये वनस्पती तेल उघोगात उत्पादनांसाठी वापरल्या गेलेल्या एकूण ६०६२ लाख टन तेला पैकी २०२१ लाख टन तेल हे सरकी, तीक व इतर तेल या स्वरूपात होते."^५ एवढेच नव्हे तर वनस्पती तेल उघोगाचा ८० टक्के उत्पादन सर्व हा प्रक्रियेसाठी लागणा-या खाद्य तेलावर होतो.

७) "सोयाबीन हे एक बोषधीत व पौष्टिक तेल-बियाणे आहे. कारण सोयाबिन-मध्ये ४० टक्के प्रथिनी, २६ टक्के कर्बोदिके, २० टक्के तेल, ४ टक्के सनिजे, २० टक्के

फॉस्फोलिपीड व लेसीथीन ह. घटक असतात. यामुळे सौयाबिन हे मानसिक रोग्यांच्या उपचारासाठी, मधुमेहांवर बालकाच्या प्रथिनयुक्त आहारात वगैरेसाठी उपयोग केला जातो. याशिवाय सौंदर्य प्रसाधने, रंग, वॉर्निंश, एन्मल, शाई, मेणकापड, साबण व पाव- बेकरीसाठी सौयाबिनच्या वापर केला जातो: ६

८) सर्वसाधारणपणे साबण, सौंदर्य प्रसाधने, रंग, वॉर्निंश, लिनोलियम, छपाईची शाई तयार करण्यासाठी तेलबियाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो.

९) एरंडी तेलबिया पासून निधाबेल्या तेलाचा वापर मोबाईल तेलाला पर्यायी इंधन म्हणून वापरले जाते.

या प्रमाणे तेलबिया व त्यावर प्रक्रिया करून काढलेल्या तेलाचे महत्व मानवी जीवनात व औद्योगिक विकासात महत्वाचे आहे हे स्पष्ट होते.

३०४ भारतातील तेलबियाचे लागवडीखालील क्षेत्र, एकूण उत्पादन व दर हेक्टरी उत्पादकता :

भारत हा जगातील प्रमुख तेलबिया उत्पादक राष्ट्रांपैकी एक राष्ट्र आहे. आपल्या देशात भुईमूग, करऱई, जवस, तीळ, मोहरी, सुर्यफूल, सौयाबीन, बंबाडी, इत्यादी तेलबियाचे उत्पादन घेतले जाते. जगाच्या एकूण तेलबियानांच्या उत्पादनापैकी पक्त १० टक्के उत्पादन भारतात होते.

भारतातील तेलबियाचे लागवडीखालील क्षेत्र एकूण उत्पादन व दर हेक्टरी उत्पादकता सारेणी ड्रमांक १ मध्ये दाखविलेले आहे.

सारणी ड्रमांक ३०१ वरून असे दिसते की, १९५१-५२ ते १९८५-८६ या कालखंडात तेलबियाचे दरहेक्टरी सरासरी उत्पादन कमी-जास्त प्रमाणात असले तरी एकूण लागवडीच्या देशामध्ये उत्पादनामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: एकूण उत्पादनामध्ये दुष्टीने वाढ झाली आहे. १९५१-५२ मध्ये एकूण तेलबियाचे उत्पादन ५१८८ हजार टन होते, ते १९८५-८६ दरमध्ये ११,१५४ हजार

सारणी त्र्याक ३०२

भारतातील प्रमुख तेल बिक्रीचे लगावडीखालील केव. एसा उत्पादन व उत्पादकता

केव = ००० लेटर मासे

	पिके	१९५१-५२	१९५२-५३	१९५३-५४	१९५४-५५	१९५५-५६	१९५६-५७	१९५७-५८	१९५८-५९	१९५९-६०	१९६०-६१	१९६१-६२	१९६२-६३	१९६३-६४	१९६४-६५	१९६५-६६
भूमध्य	केव	४,९१७	७,०३८	७,०४३	७,०५६	७,०६५	७,०८१	७,०८२	७,०८३	७,०९४	७,०९५	७,०९६	७,०९८	७,१०१	७,१०२	७,१११
	उत्पादन	३,११२	६,०८७	६,२०८	६,२०८	६,२८८	६,३०४	६,३०५	६,३०६	६,३२३	६,३२३	६,३२४	६,३२५	६,३२५	६,३२६	६,३२६
परंपरिका	केव	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६	४६६
	उत्पादन	२०८	२१७	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०	२३०
तीक	केव	२,०४६	२,०८४	२,०८४	२,०८४	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७	२,०९७
	उत्पादन	४६२	५२०	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४	५२४
पोर्चरी	केव	६६८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८	२८८
	उत्पादन	१४१	२,३६०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०	२,४०
जवाह	केव	२,०४१	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४	२,०४४
	उत्पादन	१६०	२,०१०	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१	२,०४१
उत्पादकर्ता	केव	१११	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७	२,२२७
	उत्पादन	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७
करडई	केव	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४	४६४
	उत्पादन	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*
सर्वात	केव	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७
	उत्पादकर्ता	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७	२६७
उत्पादन	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*
उत्पादकर्ता	केव	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*	४६४*
	उत्पादन	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*	१४१*
सर्वात	केव	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--
	उत्पादन	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--
उत्पादकर्ता	केव	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--
	उत्पादन	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--
पुढीत प्राप्तावर																

उत्पादन = ००० लेटर मासे
उत्पादकता प्रतिहे कर फिलोग्रेम येते
उत्पादन = ००० लेटर मासे

मानवीक उभारक १०१ प्रदे जारी

प्रिफे		१९५१-५२	१२७७-७८	१२७८-७९	१९७१-७२	१९८०-८१	१९८१-८२	१९८२-८३	१९८३-८४	१९८४-८५
लहान बारका	देश	५५२*	६०९	६१३	५८४	५९२	६०४	५९३	५९९	५९०
उत्पादन	उत्पादन	११*	१४८	१४७	२०५	२४६	२९०	२२८	१७६	१४८
उत्पादकता	उत्पादकता	१७१*	२४३	२५१	२८१	३४४	२६५	२३६	२१४	२०५
सोयाबिस	देश	--	११५	३०६	४१६	६०६	४७५	६००	८३६	२०३५
उत्पादन	उत्पादन	--	१८३	२११	२८२	४४२	२५२	४११	६१४	१४५
उत्पादकता	उत्पादकता	--	१४०	१७५	४६८	४२८	७४१	६३५	७३६	७४५
एक्षु तेज बिया	देश	१२०.६९९	१३.१६७	१३.५०८	१६.९४२	२७.८०३	२८.८०७	२८.३५५	२८.६८९	२८.८५१
उत्पादन	उत्पादन	५०.१२८	१.४४२	१०.२००	८.७३३	१.१७२	१३.०७०	१.११६	१२.०९३	१२.०९४
उत्पादकता	उत्पादकता	३७.२०७	५८३	५६०	५१६	५३२	५३१	५६३	५७१	५८५

* हे औरकडे १९६५-६६ या वर्षाचे गाहेत.

वराचार : इंग्रजन अंग्रीकारण इन झीप (२१ वी आवृत्ती) डायोस्ट्रोट और इकोनोमिक्स बैचूड स्ट्रीटस्ट्रीक्स बाब्य अंग्रीकारण बैचूड
को. अपारेशन, मिनीस्ट्री बॉफ अंग्रीकारण, नवी दिल्ली, खिंचेवली, नवी दिल्ली, मिनीस्ट्री, १९८५. पान नं०४२. ४३.

टनांपर्यंत वाढले. निव्वळ लागवड केत्रात सुमारे सहा दशलक्ष्मि हेक्टरनी वाढ झाली आहे. इ.सन १९७९-८० मध्ये फवत १६,१४१ हजार हेक्टर केत्र लागवडी-खाली होते, आणि एकूण उत्पादन ८७३९ हजार टन होते. म्हणजे सरासरी उत्पादकता दर हेक्टरी ५१६ किलोग्रॅम होती. इतर तेलबिया उत्पादनाच्या वर्षाशी तुलना करता १९७९-८० हे वर्ष प्रतिकूल होते. परंतु त्यानंतर केत्र, एकूण उत्पादन व दर हेक्टरी उत्पादन वाढत गेले. तथापि १९८२-८३ साली पुनः कमी झाले. या कालखंडात उत्पादन व उत्पादकता यात चढ-उतार होतात असे दिसून येते. याचे महत्वाचे कारण म्हणजे पाऊसमान, हवामान, व किंमती यातील बदल होय. तेलबिया उत्पादनाच्या बाबतीत १९८४-८५ हे वर्ष चांगले होते. त्यावरी एकूण तेलबियाच्या लागवडीखालील केत्र १८,१२४ हजार हेक्टर होते व एकूण उत्पादन १२,१४६ हजार टन होते. म्हणजे सरासरी उत्पादकता दर हेक्टरी ६८४ किलोग्रॅम होते.

३०५ तेलबिया उत्पादनातील असमतोल :

महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कंपनीच्या बँगाऊड पेपरनुसार १९७५-७६ मध्ये पाण्याखालील एकूण केत्रापैकी, पाण्याखालील तेलबियाचे केत्र ७०९ टक्के होते, ते १९८३-८४ ला १६०७ टक्क्यानी वाढले.

अलीकडे भुईमूग, करडई, सुर्यफूल आणि सोयाबिन, या तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते वाहे. सोयाबिनच्या एकूण उत्पादनाचा ७७०६ टक्के उत्पादन मध्य प्रदेशमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रातील छुके, जळगाव, गमरावती, नागपूर, भंडारा, या जिल्ह्यात सोयाबिनचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होऊ लागले आहे.

सुर्यफूलाच्या एकूण उत्पादनात कर्नाटकचा हिस्सा ४७०० टक्के इतका वाहे. तर महाराष्ट्राचा ४३०१ टक्के इतका हिस्सा वाहे.

भुईमूगाच्या एकूण उत्पादनापैकी गुजरात मध्ये २३०२ टक्के होते, तर

महाराष्ट्रात १००६ टके इतके होते. गलीकडे उन्हाळी भुईमूगाखालील केत्र भारतात व महाराष्ट्रात वाढत आहे.

करडई उत्पादनाबाबत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रगण्य असून तो ७३०८ टके इतका आहे. मराठवाड्यात रब्बी पिकांच्या हंगामात करडईच्या लागवडीला अग्रक्रम दिलेला असतो.

लहान कारळाच्या उत्पादनाबाबत औरिसाचा हिस्सा ५२०७ टके, मध्य प्रदेशाचा २६०१ टके तर महाराष्ट्राचा १२०७ टके ल इतका आहे.

२०६ महाराष्ट्रातील तेलबिया लागवडीखाली एकूण केत्र, एकूण उत्पादन, दर हेक्टरी उत्पादकता याची भारतीय पातळीवर तुलना :

भारतातील महाराष्ट्र हे राज्य विविध पिकांच्या प्रमाणेच तेलबिया उत्पादनाच्या बाबत अग्रगण्य राज्य आहे. महाराष्ट्रात सरीप व रब्बी दोन्ही हंगामात तेलबियांचे पिक घेतले जाते. १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्राची शेती बहुताशी पाकसावर अवर्गबून आहे, म्हणून जलसिंचन केत्र वाढविण्याच्या उपाययोजना बीमलात आणल्या. १९६०-६१ साली फक्त १२२० हजार हेक्टर जमीन ओलीताखाली होती, ती १९७०-७१ मध्ये १५७० हजार हेक्टर पर्यंत वाढली. १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी लहान, मध्यम व मोठे जलसिंचनाचे प्रकल्प दुष्काळातील कामातून पूर्ण केल्यामुळे ओलीताखालील जमिनीचे प्रमाण १९७५-७६ अखेर २१७१ हजार हेक्टर, १९८०-८१ साली २५१६ हजार हेक्टर, १९८४-८५ साली २५१८ हजार हेक्टर या प्रमाणात वाढले. यामुळे महाराष्ट्रात उन्हाळी भुईमूगांचे आणि रब्बी हंगामात सुर्यफुलांचे उत्पादन वाढले. महाराष्ट्रात तीळ, बंबाडी, सोयाबिन, यांचे उत्पादन सरीप हंगामात घेतले जाते. तर जक्स, करडई, सुर्यफुल इत्यादीचे उत्पादन रब्बी हंगामात घेतले जाते. आंबाडी, करडई, जक्स, तीळ यांचे उत्पादन स्वतंत्र न घेता अंतर्गत पिक म्हणून घेतले जाते. सारणी द्वारांक ३०२ मध्ये महाराष्ट्रातील व भारतातील तेलबियांचे केत्र उत्पादन व दर हेक्टरी उत्पादकता याची तुलनात्मक आंकडेवारी

दासविली आहे.

सारंरेणी क्रमांक १०२

भारत व महाराष्ट्रातील लागवडीखालील एकूण क्षेत्र,
उत्पादन व दर हेक्टरी उत्पादकता सन १९८०-८१.

क्र.नं.	पिके	महाराष्ट्र			भारत					
		क्षेत्र	उत्पादन उत्पादकता	क्षेत्र	उत्पादन	उत्पादकता				
		000हेक्टर	000 टन किलोग्रॅम/	000हेक्टर	000 टन किलोग्रॅम/	मध्ये	मध्ये	दरहेक्टरी	मध्ये	मध्ये
१०	भुईमूग									
	सरीप	७११०८	४४००७	६०३	६,९०४०२	५,०१९०६	७२७			
	उन्हाळी	११४०७	१४३०४	१२५०	--	--	--			
२०	तीळ	१९१०४	३७०००	१९३	२,४४२०५	४३७०१	१७९			
३०	करडी	५१९०९	२४५०६	४७५	७२६०६	३४००१	४६८			
४०	सुर्यफूल	६३०३	४००९	६४६	--	--	--			
५०	जवस/आळसी	२४८०५	५२०२	२१०	१,७१००४	४२७०५	२५०			
६०	लहान कारळा	१०२००	१७००	१७५	५९८०२	१४६०२	२४४			
७०	मोहरी	४०३	१०३	३०२	४,०६३००	३,२४७०२	५५३			
८०	एरंडी	४०७	१०४	२९८	५०१०१	२१००४	४२०			
	एकूण तेलबिया	१९६००६	२८००४	४३५०	१६,९४५०८	८,८२८०१	५२१			

वाधार : १) ए.बी.देवकर, ए.बही.तेळूलकर, डी.जी.भापकर, स्टैंजी फॉर इन्डिजिंग
===== दी प्रोडक्शन अॅन्ड प्रोडक्टीव्हीटी, बॉफ बॉईल सीडिस इन, महाराष्ट्र

२) श्रीवास्तव भास्करन : बॉईल सिड्स, प्रॉडक्शन बॉफ बॉपार्च्युन्यूट्रीज,
पान नं०३५९.

सारणी दुम्हाक ३०२ वरुन वर्से बाढळून येते की, महाराष्ट्रात उन्हाळी भुईमूगाची दरहेकटरी उत्पादकता जास्त आहे. १९८०-८१ च्या हंगामात महाराष्ट्रातील एकंदर लागवडीसालील क्षेत्रापेकी १९६०.६ हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबियाची लागवड केली जाते. त्याचे उत्पादन ९८०.४ हजार टन झाले, म्हणजे दर हेक्टरी उत्पादकता ४९५० किलो ग्रॅम इतकी होती. त्याच वर्षी भारतात १६,९४५.८ हजार केळे हेक्टर क्षेत्र तेलबिया लागवडी साली होती, आणि एकंदर उत्पादन ८,८२८.१ हजार टन इतके होते, आणि उत्पादकता मात्र दरहेकटरी ५२१ किलोग्रॅम इतकीच होती.

महाराष्ट्रात उन्हाळी भुईमूगाची उत्पादकता जास्त आहे. त्याचपुढाऱ्ये तीकाचे दर हेक्टरी उत्पादन १९३ किलो ग्रॅम आणि करडईचे उत्पादन ४७५ किलो ग्रॅम इतके होते, म्हणजे भारताच्या सरासरी पेक्षा ही सरासरी जास्त आहे. मात्र राई, जवस, मोहरी, एरंडीबिया, यीचे उत्पादन भारताच्या दरहेकटरी उत्पादन पातळीपेक्षा महाराष्ट्राचा हिस्सा लक्षात घेण्यासारखा आहे. परंतु जगातील उच्च उत्पादनाचा विवार करता भारतातील उत्पादन सूप कमी आहे. हे सारणी दुम्हाक ३०३ वरुन दिसून येते.

सारणी दुम्हाक ३०३

भारतातील दर हेक्टरी तेलबियाच्या उत्पादनाची जगातील उच्च उत्पादन वसणा-या देशाशी तुलना

अ.नं.	पिके	भारतातील सरासरी तेलबियाचे उत्पादन दरहेकटरी किलोमध्ये	जगातील उच्च उत्पादन वसणा-या देशातील दरहेकटरी किलोग्रॅम मध्ये उत्पादन
१०	भुईमूग	७५६	५७८४ इस्त्राईल
२०	मोहरी	५८९	२८२६ प.जर्मनी

सारणी द्रमांक ३०३ पुढे चालू

अ०नं.	पिके	भारतातील सरासरी तेलबियाचे उत्पादन दरहेकटरी किलोमध्ये	जगातील उच्च उत्पादन असणा-या देशातील दरहेकटरी किलोग्रॅममध्ये उत्पादन
३०	तीळ	१८१	२००० युगोस्लाविया
४०	सुर्यफुल	५२२	२२०९ इटाली
५०	करडी	४९३	--
६०	सोयाबिन	८६३	४६०० अमेरिका
७०	लहान कारळा	२३६	--
८०	एरंडी बिया	६०५	१८४ फिलीपाईन्स

आधार : सेल्फ सफिसिन्सी इन् वॉईल सीउस इंडिया,
महाराष्ट्र हायड्रीड सिड्स कंपनी लि., मुंबई -२०
वॉगस्ट, १९८८ पान न०१७

३०७ भारतातील तेलबियाची मागणी व पुरका :

भारत हा जगातील प्रमुख तेलबिया उत्पादक राष्ट्रापेकी एक राष्ट्र असला तरी जगाच्या एकूण तेलबियाच्या उत्पादनापेकी फक्त १० टक्के उत्पादन भारतात होते. भारतातील एकंदर उत्पादनाचा विचार या बगोदर केलेलाच आहे. मागणीचा विचार करता, एकंदर मागणीचा मानाने भारतात तेलबियाचे उत्पादन सूपच कमी आहे. तेलबियाचा विविध वापर लक्षात घेता त्याला मागणी असणे साहजिकच आहे. बन्न म्हणून आणि उघोगधारासाठी म्हणून तेलबियाचा वापर भरपूर आहे. भारतातील विविध तेलबियाची मागणी सारणी द्रमांक ३०४ मध्ये दर्शविली आहे. मागणी कमी असली तरी तेलबियाची निर्यात

प्रमुख लेनदेनविधाची मार्गाणी (रुपूरु ००० २८५४६)

सारणी उमीक १०१ प्रमुख लेनदेनविधाची मार्गाणी

उमीक सरासरी
तेल
उपशील
सन १९७१-७२

सन १९७४

सन १९७५

उपर वापर	साध असाध नियत एका	साध असाध नियत एका	साध असाध नियत एका	किमान प्रमाण		किमान प्रमाण	किमान प्रमाण
				वापर	वापर	वापर	वापर
१०० ऐंडोगे तेल १३०५ ५० -	१०११ ४० ५०	१०११ ५० ५०	१०११ ५० ५०	२००	२००	२००	२००
१०१ मोहरी तेल ५४० --	५४० --	५४० --	५४० --	(२००५)	(२००५)	(२००५)	(२००५)
१०२ तिक्काचे तेल ११२ --	११२ --	११२ --	११२ --	(२००६)	(२००६)	(२००६)	(२००६)
१०३ लोबोल तेल ८७ ०६३० ८७ --	८७ ०६३० ८७ --	८७ ०६३० ८७ --	८७ ०६३० ८७ --	(२००७)	(२००७)	(२००७)	(२००७)
१०४ लक्ष्म तेल ८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	(२००८)	(२००८)	(२००८)	(२००८)
१०५ एरडी तेल ८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	(२००९)	(२००९)	(२००९)	(२००९)
१०६ करडई तेल ८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	(२०१०)	(२०१०)	(२०१०)	(२०१०)
१०७ सरकी तेल ८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	८८ ८८ ८८ --	(२०११)	(२०११)	(२०११)	(२०११)
१०८ भातकोडातेल ११२ ४० --	११२ ४० --	११२ ४० --	११२ ४० --	(२०१२)	(२०१२)	(२०१२)	(२०१२)
१०९ इतर तेल १२७ १२६ --	१२७ १२६ --	१२७ १२६ --	१२७ १२६ --	(२०१३)	(२०१३)	(२०१३)	(२०१३)

प्रकाश .. २४४६ ५० ५६ ५६ ३०२१ ४५५५ २०० (२०००) (१०००) (१०००) (१०००) (१०००)

टिप : १) कमातील ओळून एका तेलाचीकी तया विशिष्ट तेलाची मागणीचे प्रमाण ठर्हिवितात.

२) दृ. ल. = दुर्लक्षणीय.

आधार : साधव पाकवकर: विडिओड फोर ऑफिस औन्ड लॉकल मिड्स, टाटा लक्कनागिम्ब कन्सल्टन्सी संचरणेस.

होते हे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. देशाची एकंदर सरासरी भुईमुगाच्या बाबतीत जास्त आहे. (४५०१%) १९८० साली भुईमुगाची किमान मागणी ३१.८% आहे. तर कमाल मागणी ४१.२% आहे. १९८५ मध्ये मात्र या उलट परिस्थिती दिसते. म्हणजे भुईमुगाची किमान मागणी ४२.७% आहे. तर कमाल मागणी ४१.४% आहे. याच्या खालोखाल मोहरी तेलाला मागणी आहे. क्षे दिसते. तथापि भुईमुग्तेल आणि मोहरीतेल याच्या सरासरीपेक्षा कमाल व किमान मागणी कमीच अ भरते. (सारणी ड्रमांक ३०४ पहा) सारणी ड्र०३०५ मध्ये भारतातील तेलबियाची मागणी व पुरवठा यातील तफावत दाखिलेली आहे.

सारणी ड्रमांक ३०५

भारतातील तेलबियाची मागणी व पुरवठा

(बांकडे दशलक्ष टन मध्ये आहेत)

अ.नं.	तपशील	१९७०-७१	१९७६-७७	१९८०-८१	२००० साली मागणी व पुरवठा
१	२	३	४	५	६
१०	तेलबियाचा पुरवठा	२०५	२०५४	३०३	५०५
२०	तेलबियाची मागणी	३०१	३०४५	४०४८	८०६
३०	तेलबियाच्या मागणी व पुरवठयातील फरक	००६	००९	१०४५	३०३

आधार : सेल्फ सफिसियन्सी पॉसीझल दूथ राईट बॉरोच, नलिनी के.वसंनजी, सेल्फ सफिसियन्सी इन बॉईल सिड्स प्रॉडक्शन इन इंडीया, महाराष्ट्र हायड्रीड सिड्स कंपनी लि., मुंबई-२००. बॉगस्ट, १९८८ पा.नं.३३०

वरील सारणी क्रमांक ३०५ वरुन खाद्य तेलाची मागणी आणि पुरकळा या बाबत पुढील निष्कर्ष निघतात.

- १) खाद्य तेलाची मागणी प्रत्येक दशकात वाढत आहे. लोकसंख्येतील आणि लोकांच्या उत्पन्नातील वाढ ही त्याची कारणे सांगता येतील.
- २) मागणी प्रमाणे पुरकळ्यात देखील वाढ होत गेल्याचे दिसते. उच्च पैदास प्रकार बियाणीचा वापर आणि सरकार मार्फत दिली जाणारी उत्तेजने याचा परिणाम म्हणून पुरकळा वाढत आहे.
- ३) पुरकळ्यापेक्षा मागणीतील वाढ तुलनेने अधिक असल्याने मागणी व पुरकळ्यातील तफावत वाढत गेल्याचे दिसते.

३०६ भारताला करावी लागवडी खाद्य तेलाची आयात :

भारतामध्ये एकूण लागवडी खालील क्षेत्रापेकी फारच थोडे क्षेत्र तेलबियांच्या लागवडी खाली आहे. भारतीय शेतकरी तेलबिया लागवडीकडे परंपरागत पिकाप्रमाणे पाहतो. तेलबिया, उस, द्राक्ष, केळी, तंबाखू इ.प्रमाणे रोख पेसा मिळवून देणारे पिक आहे हे भारतीय शेतकऱ्यांच्या पुरेसे लक्षात आलेले नाही. याचा परिणाम म्हणूनच जिरायती अथवा कमी कस असणा-या जमिनीत तेलबियांची लागवड केली जाते. बागायती व चांगल्या जमिनीवर तेलबियांची अद्यापही फारशी म्हणावी तसी लागवड केली जात नाही. स्वतंत्र पिक न घेता मुळ्य पिकातील एक अंतर्गत पिक म्हणूनच तेलबियांची लागवड होते. यामुळे भारतात तेलबियांच्या लागवडी खालील क्षेत्र कमी आहे. जे क्षेत्र तेलबियांच्या लागवडीखाली आहे त्याची दरहेक्टरी उत्पादकता इतर देशाशी तुलना करता फारच कमी आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे भारताला खाद्य तेलाची आयात करावी लागते; आणि आयात ही प्रती वर्षी वाढत आहे, हे पुढील सारणी क्रमांक ३०६ वरुन आढळून येते.

सारणी ड्रमीक ३०६
=====

भारताला करावी लागणारी खाद्य तेलाची आयात


अ.नं.	वर्ष	आयात (खाद्य तेलाचे कजन टनामध्ये)	आयात किंमत (खाद्य तेलाची किंमत रुपये कोटी मध्ये)
१०	१९७२-७३	६६,६२७	१७००२
२०	१९७३-७४	१,८४,९४६	५७०७८
३०	१९७४-७५	३०,०६१	१२०६१
४०	१९७५-७६	२७,५२३	१५०४२
५०	१९७६-७७	१,७९,२९३	१०१००४
६०	१९७७-७८	१८,८२,६२५	७०३०३२
७०	१९७८-७९	१०,७५,६४८	५४१०७२
८०	१९७९-८०	७,२६,७५४	४३३००७
९०	१९८०-८१	१६,६६,३६१	६२१०६९
१००	१९८१-८२	१०,००,०००	५००००००
११०	१९८२-८३	११,००,०००	१००००००
१२०	१९८३-८४	१५,००,०००	१२०००००

आधार : के.के.जी. मेनन : इनक्रिजीग विहजीटेक्स बॉर्झल प्रॉडक्शन इन
इंडिया वूई कॅन वूई मस्ट, "डिमाउ बॉर्झल बैन्ड बॉर्झल सिङ्स
टाटा इकॉनामिक कन्सल्टन्सी सबर्हीसेस, पान नं.१८०

सारणी ड्रमीक ३०६ वरुन असे दिसते की, भारतामध्ये खाद्य तेलाच्या
आयातीमध्ये उत्पादनांप्रमाणे वाढ-उत्तार घालेले आहेत. परंतु आयात खाद्य
तेलाचा वाकडा व त्याची एकूण किंमत अलीकडील काळात सतत वाढत घाललेली

भारतात्य करावी लागणारी खाद्य तेलाची आयात

आयात खाद्य तेलाची किंमत कोटी रुपयामधे



आकृति क्र. ३.३

खाद्य तेलाची किंमत कोटी रुपयामधे

दिसते. १९७२-७३ साली, ६६,७२७ टन खाद्य तेलाची आयात केली, त्याचे एकूण मूल्य १७०२ कोटी रुपये होते. एक दशकानंतर हेच प्रमाण फार मोठ्या फरकानी वाढले. म्हणजेच १९८२-८३ साली ११ दशलक्ष टन खाद्य तेलाची आयात केले, त्याची एकूण किंमत १००० कोटी रुपये इतकी होती. यानंतरच्या वर्षी म्हणजे १९८३-८४ साली १५ दशलक्ष टन खाद्य तेल आयात केले, त्याची किंमत १३०० कोटी रुपये इतकी होती. या खाद्य तेलाच्या एकूण वजनाची आयात व त्याची एकूण किंमत पाहिली तर भारताला बऱ्याच मोठ्या प्रमाणवरील परकिय चलनाचा खर्च खाद्य तेलाच्या आयातीवर करावा लागतो असे दिसते. म्हणून खाद्य तेलबियाच्या लागवडीसाठी बगळम देऊन उत्पादन वाढविणे आवश्यक आहे.

३०९ तेलबियाच्या प्रकारानुसार खाद्य तेलाची आयात :

सारणी ड्रमांक ३०७ मध्ये तेलबियाच्या प्रकारानुसार केलेल्या आयातीची माहिती दिली आहे. ती पाहता असे दिसते की, सौयाबिन, पामतेल, मोहरी, खोबरेल याची आयात वाढली आहे. विशेषत: १९८३-८४ साली एकूण आयात १६६२ हजार टना पर्यंत वाढली, जी १९७०-७१ साली फक्त ९३०४ हजार टन होती.

३०१० तेलबियाचे उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजना :

भारतामध्ये तेल बियाच्या लागवडीकडे दुख्यम पिक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक भारतीय शेतकरी आपल्या गरजेपुरते अन्नधान्याचे उत्पादन घेऊन बाकीच्या जमिनीत तेलबिया व्यतिरिक्त रोख पैसे मिळवून देणा-या पिकांची लागवड करतो. म्हणून तेलबियाच्या लागवडीसालील क्षेत्र कमी आहे आणि त्या क्षेत्राची दर हेकटरी उत्पादकता कमी आहे. याचा परिणाम तेलबियाची टचाई सतत वाढत आहे. तरी परंतु तेलबियाचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारणे पंचवार्षिक योजनेच्या काळात प्रामुख्याने पुढील दोन प्रयत्न केले आहेत.

सारणी छमांक १०७

तेलविक्रीच्या प्रकारातुकार आणि तेलाची वायात

(००० टन मध्ये)

१०८.	तेलाचा प्रकार	५०-५१	५१-५२	५२-५३	५३-५४	५४-५५	५५-५६	५६-५७	५७-५८	५८-५९	५९-६०	६०-६१	६१-६२	६२-६३	६३-६४	६४-६५
१०९.	सोयाबिन्ह तेल	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००	५६-००
११०.	प्रामतेल	१६	१६	६	३०	२६	३२	३२	३२	३२	३२	३२	३२	३२	३२	३२
१११.	मोहरी	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६
११२.	शेगतेल	८०-८१	८०-८२	८०-८३	८०-८४	८०-८५	८०-८६	८०-८७	८०-८८	८०-८९	८०-९०	८०-९१	८०-९२	८०-९३	८०-९४	८०-९५
११३.	सरकी तेल	८०-८१	८०-८२	८०-८३	८०-८४	८०-८५	८०-८६	८०-८७	८०-८८	८०-८९	८०-९०	८०-९१	८०-९२	८०-९३	८०-९४	८०-९५
११४.	सोबोल तेल	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
११५.	सुर्योदय तेल	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
११६.	जवस	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८

अंकु अवधारणा १०८५ ८२४ २०२ २०४ ८२२ २०५ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९

वायात : डॉ. यासव वाक्सवर : शीडिकन बोर्ड इंपोर्ट्स, प्राईस कंफ्ल बोर्ड सिलस्ट्र ग्रॉडवर्सन,

सेन्ट-सिपिसियन्सी इन बोर्ड सिलस्ट्र ग्रॉडवर्सन इन इंडिया.
महाराष्ट्र राज्यव्याप विकास कंपनी विपिट. मुंबई - बोगट. १९८८ पा.०-१९८९.

३०१००१ सर्कारमान्य प्रयत्न :

अन्नधान्य, तेलबिया व इतर पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी सर्कारमान्यपणे खालील प्रकारचे प्रयत्न केले जातात किंबुना तसे करणे आवश्यक आहे.

(१) तेलबिया लागवडीखालील क्षेत्र वाढविणे :

अन्नधान्य व रोख पैसे देणा-या पिकांच्याहतके तेलबियाना महत्व देऊ तेलबियाचे जिरायती व बांगायती जमिनीचे क्षेत्र वाढविल्यास तेलबियामध्ये स्वर्यपूर्णता आणता येईल. तसे सरकारचे प्रयत्न आहेत.

(२) लागवड पठदतीत बदल :

तेलबियाचे उत्पादन वाढविण्यासाठी आलटून पालटून व स्वतंत्र पिकांची लागवड वाढवावी. याशिवाय अंतर्गत मिश्र पिकांवर जोर द्यावा. अशा पठदतीची पिके महाराष्ट्रातील मराठवाडा, बार्फी, सोलापूर, भागात तूर-सुर्यफूल, ज्वारी-करळई, ज्वारी-जवस, उस-भुईमूग यासारखी अंतर्गत पिके द्यावीत. याबाबत शास्त्रीय पठदतीची माहिती उपलब्ध करून ती शेतक-यो-पर्यंत पोहचले पाहिजे. प्रशिक्षण आणि भेट योजनेद्वारे हे प्रयत्न होत आहेत.

(३) उन्हाळी भुईमूग लागवडीवर भर देणे :

उन्हाळी भुईमूगांचे पिक घेतले तर दरहेकटरी १२५० किलोग्रॅम सरासरी उत्पादन निघते असा महाराष्ट्राचा अनुभव आहे. याप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये उन्हाळी भुईमूगांचे पिक घेतल्यास तेलबियाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल. तथापी किभागीय पातळीवर पिक-प्रवृत्ती ठरविणे गरजेचे असले तरी ते व्यवहारीक नाही. नैसर्गिक भिन्नतेमुळे भिन्न प्रकारची पिक प्रवृत्ती वाढळते.

(४) जमिनीची प्रत, पाऊस व हवामानानुसार तेलबिया लागवडीचा आकृतीबंध ठरविणे :

चोगल्या, भारी, क्षदार जमिनीवर जक्स, सौयाबिन यासारखी पिके द्यावीत. तेलबिया उत्पादनाला गोण स्थान देऊ नेये. ज्याठिकाणी पाऊस कमी आहे तेथे सुर्यफूलाचे पिक द्यावे आणि जेथे जमीन चोगली आहे, परंतु मर्यादित पाणी पुरवठा आहे तेथे करडईची लागवड करावी. या पद्धतीचा आकृतीबंध ठरविल्यास तेलबियाचे उत्पादन निश्चितच वाढेल.

(५) रासायनिक स्रते, बि-बियाणे व औषधीचा वापर करणे :

भारतीय शेतकरी तेलबियाची लागवड करण्यासाठी पारंपारीक बियाणे वापरतात, त्यामुळे त्याचे उत्पादन कमी होते. अशा ठिकाणी नवीन संशोधनाढारे तयार केलेली, अल्पावधीत भरपूर उत्पादन देणारी बियाणे वापरल्यास उत्पादन वाढेल. यामध्येच औषधे व रासायनिक स्रतांचा पुरवठा उपलब्ध करून देण्यास सरकारने आणखी लक्ष केंद्रीत केल्यास निश्चितपणे तेलबियाचे उत्पादन वाढेल. अर्थात त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

(६) बाजार व किंमत यंत्रणेत सुधारणा :

तेलबियाचे उत्पादन वाढविण्यासाठी इतर प्रयत्नांबरोबरच सरकाऱ्हने तेलबियाची किफायतशीर बाधार किंमती निश्चीत करणे आवश्यक आहे. सध्या भुईमूळ, सुर्यफूल यासारुया मोजव्या तेलबियाची प्रतवारीप्रमाणे किंमती ठरविल्या जातात. हया पद्धतीची सर्व तेलबियाची प्रतवारी करून त्यानुसार योग्य किंमती मिळवून देण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करणे योग्य होईल.

(७) कर्ज पुरवठा :

शेतक-यांना जमिनीच्या सर्व मशागती पासून ते विढी करण्यापर्यंतच्या

खर्चसाठी कर्जपुरवठा होणे अत्यावश्यक असते. कर्ज कसुलीच्या दृष्टीने सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या-मार्फत तेलबियाची खरेदी करणे योग्य होईल. सहकारी खरेदी विक्री सधे व पतसंस्था याचे अनुबंधन निर्माण झाल्यामुळे धनको आणि शुल्को या दोघाना फायदा होईल. त्यामुळे बाजारातील अउत्त्ये व व्यापारी इ. पासून शेतक-यांची होणारी पिढवणुक थांबेल आणि शेतकरी उत्साहाने तेलबिया लागवड करून उत्पादन वाढवतील.

(८) गोदामाची व्यवस्था :

हरीतङ्गातीचा तेलबियाच्या लागवडीवर अनुकूल परिणाम झाल्यामुळे तेलबियाचे उत्पादन वाढले. उंदीर, घुस, पोरकिडे, झळया, भुगी-किडे यापासून तेलबिया सुरक्षीत ठेवण्यासाठी शेतक-यांकडे योग्य अशी साठवणुक व्यवस्था नाही. यासाठी गोदाम व्यवस्था उपलब्ध करून देणे अगत्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन केंद्रीय व राज्य गोदाम महामंडळाने अनेक ठिकाणी गोदामे बांधण्यास उत्तेजन दिले आहे. परंतु अद्यापही क्षेत्रातील धान्य साठवणुक पारंपारीक पद्धतीची आहे.

(९) तेलबियाच्या संशोधनावर भर :

पाश्चिमात्य राष्ट्रानी तेलबियानाच्या क्षेत्रात संशोधन करून तेलबियाची उच्च पैदास उत्पादन देणारी बियाणे निर्माण केली आहेत. त्याधरतीवर भारतात हरीतङ्गातीने तेलबियाच्याबाबत प्रयत्न होणे आवश्यक आहे. अर्थात ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न कृषी विद्यापीठाच्या संशोधनामुळे भरून निघत आहे.

३०१००१ तेलबियाचे उत्पादन वाढविणेसाठी भारत सरकारने केलेले खास

प्रयत्न :

(अ) टेक्नॉलॉजी मिशन :

इ.सन १९८५-८६ व १९८६-८७ या दोन शेती हँगामात पाऊस कमी पडल्यामुळे तेलबियाचे उत्पादन कमी काले होते. यामुळे भारत सरकारला १९८६-८७ साली १५ लाख टन खाद्य तेलाची आयात करावी लागली. इतकेच नव्हेतर खाद्यतेलाची आयात सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील सौने व परकिय चळनाचा प्रवास हाकनाक दुस-या देशांकडे जाऊ लागला आहे. हे धांबकिण्यासाठी तेलबियाचे उत्पादन वाढविणे बाबरण्यक आहेच. तेलबियानाची प्रक्रिया आणि त्याच्या व्यवस्थापनातील सुधारणा करून खाद्य तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्णता निर्माण करण्यासाठी भारत सरकारने मे, १९८६ साली टेक्नॉलॉजी मिशनची स्थापना केली.

देशातील कांही निवडक प्रदेशामध्ये टेक्नॉलॉजी मिशनच्या मार्फत पुढील ४ प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.

१) पिक तंत्रज्ञान :

दि इंडीयन कौन्सिल बांफ अंग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने व देशातील कृषी विद्यापीठाच्या मार्फत अल्प कालीन भरपूर उत्पादन देणा-या उच्च पैदास बियाणीच्या संशोधनास चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. विशेषत: सुर्यफूल, या तेलबियाणाची उच्च पैदास बियाणे निर्माण करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२) कापणी नंतरचे तंत्रज्ञान :

तेलबियावर पारंपारीक पद्धतीने प्रक्रिया करून तेल काढल्यामुळे कमी प्रतीचे तेल निघते. आणि तेलबियातील पूर्ण तेल निघत नाही म्हणून कौन्सिल बांफ सायंटिफीक अॅन्ड इंजिनियरिंग रिसर्च या संस्थेमार्फत, प्रक्रिया करून तेल काढण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्या आहेत. उदा. तेलवड्या तयार करणे, तेलाच्या सिलबंद पिण्डाच्या तयार करून विकणे यासारख्या सुधारणा टेक्नॉलॉजी मिशनने सुचविल्या आहेत.

३) शेतकऱ्याना पाठिंबा :

भारत सरकारच्या "डिपार्टमेंट ऑफ ऑग्रिकल्चर बॅन्ड को-ऑपरेशन" च्या पुढाकाराने १७ राज्यातील १८० जिल्हयामध्ये शेतकऱ्याना उत्तेजित करण्यासाठी सरकारने १७० कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. या बंतर्गत शेतकऱ्याना तेलबियाच्या लागवडीसाठी रासायनिक खते, उच्च पैदास बियाणे, औषधे आणि पिक संरक्षणासाठी मदत यासाठी येणा-या खर्च-साठी शेतकऱ्याना पैसा पुरविण्याची योजना आखली आहे.

४) कापणी नंतर शेतकऱ्याना व उद्योगाना पाठिंबा देणे :

टेक्नोलॉजी मिशनमार्फत केलेल्या उपाययोजनामधील तरतुदीप्रमाणे तेलबियाच्या आधार किंमती जाहीर करून त्यावर प्रक्रिया करणा-या साजगी आणि सहकारी तत्वावरील उद्योगाना प्रोत्साहन देणे गरजेचे वाटल्यावरून, टेक्नोलॉजी मिशनने तशी योजना आखली आहे. यामुळे शेतकऱ्याना योग्य किंमत मिळाल्यामुळे तेलबियाच्या लागवडीस चालना मिळाली आहे.

(ब) नॅशनल डेवरी डेव्हलपमेंट बोर्डस् ऑईल सिड्स प्रोजेक्ट :

आनंद मॉडेल वर आधारीत साधतेलाचे उत्पादन वाढविणे, त्याची किंवा व्यवस्था सुधारणे आणि त्याची प्रक्रिया करणे यासाठी नॅशनल डेवरी डेव्हलपमेंट बोर्डस् ऑईल सिड्स प्रोजेक्टची स्थापना केली आहे. ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी स्थापन केली आहे. आणि राज्य पातळीवर स्टेट ऑईल सिड्स ग्रोअर्स को-ऑपरेटीव्ह फेडरेशनच्या स्थापना करण्यात आल्या आहेत.

तेलबियाची लागवड किफायतशीर आणि आर्थिक लाभाची होउ शक्ते हे भारतीय शेतकऱ्यानी लक्षात आणून तेलबियाच्या लागवडीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले तर निश्चीतपणे भारत साद्य तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होउ शकेल. सरकारनेसुधादा साद्य तेलबियाची गरज औळखून शेतकऱ्याना त्याच्या लागवडीची

विविध प्रलोभने दिल्या पाहिजेत. विशेषतः पाणी पुरवठ्याच्या सोई,
रासायनिक सते, उच्च पैदास बि-बियाणे, औषधे इ. योग्य केंद्री पुरविल्या
पाहिजे. तेलबियाच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी
विविध पातळीवर उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याजोडीला शेती तंत्रज्ञान
व्याक्तायीक दृष्टीने वापरण्याच्या हेतुने शेतकऱ्याना मार्गदर्शन होणे ही
अगत्याचे आहे. तेलबियाची लागवड ही सांघ आणि पैसा मिळवून देणारी
आहे. किंबुना अलीकडे तेलबियाना मिळणा-या किंमतीमुळे त्याच्या
लागवडीच्या दृष्टीने बनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा
जरुर घ्यावा लागेल.

संदर्भ :
====

- १० नलिन के वक्सनजी : सेल्प-सफिसियन्सी पॉसिब्ल वूईथ राईट अंप्रोच,
सेल्फ - सफिसियन्सी पॉसिब्ल इन ऑईल सिल्स प्रॉडक्शन इन इंडिया,
महाराष्ट्र हायब्रीड सिल्स कंपनी लिमिटेड-२०, ऑगस्ट, १९८८ पान नं०३१
- २० तत्रैव पान नं० ३१०
- ३० भा०प०पाटील : भारतातील वनस्पती उद्योग, योजना (मराठी)
१६ ते ३० सप्टेंबर, १९८३ पान नं०१४०
- ४० प्रा० केवे प्रा० सवदी : महाराष्ट्र, महाराष्ट्रातील कृषीचे सर्वसामान्य
अवलोकन, सी०जमनादास आणि कंपनी, मुंबई० १९७८ पान नं०१४४
- ५० भा०प०पाटील : भारतातील वनस्पती उद्योग, योजना (मराठी)
योजना पांडिक कार्यालय, मुंबई - २३, १६ ते ३० सप्टेंबर, १९८३ पान नं०१६
- ६० डॉ० राहुलकर : सोयाबिन डै०पुढारी १९८८-८९, पान नं०५
- ७० बॅग्राउंड पेपर : सेल्प-सफिसियन्सी इन ऑईल सिल्स प्रॉडक्शन इन
इंडिया, महाराष्ट्र हायब्रीड सिल्स कंपनी मुंबई-२०० ऑगस्ट, १९८८
पान नं०१९
- ८० डॉ०पी०व्ही०शेनोई : ऑईल सिल्स मिशन सेल्फ-सफिसियन्सी इन ऑईल
सिल्स प्रॉडक्शन इन इंडिया, महाराष्ट्र हायब्रीड सिल्स कंपनी लिमिटेड,
मुंबई-२०० ऑगस्ट, १९८८ पान नं०५३०

= ० = ० = ० = ० =